

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळास सन २००८-२००९ या अर्थिक वर्षातील तरतुदीतून व्यवस्थापकीय अनुदानाचा पहीला हप्त्या मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क.आविम-२००८/प्र.क्र.८१/का-३
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २ जुन, २००८.

वाचा :- (१) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक-बीयुडी-२००८/ प्र.क्र.८/ का.७, दि. १९ एप्रिल, २००८.

(२) व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक यांचे पत्र क्रमांक-शआविविम /लेखा/९७/२००८, दि.१५ मे, २००८.

प्रस्तावना :- सन २००८-२००९ या वित्तीय वर्षात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळास व्यवस्थापकीय अनुदान देण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या एकूण रु.३००.०० लाख इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून पहील्या हप्त्यापोटी देय असलेली रु.५० लाख इतकी रक्कम वितरीत करण्यास अनुक्रमांक-२ अन्वये महामंडळाने दिनांक १५ मे, २००८ च्या पत्रान्वये विनंती केली आहे.

शासन निर्णय :- सन २००८-२००९ या वित्तीय वर्षात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळास व्यवस्थापकीय अनुदान देण्यासाठी अ.क्र.१ दिनांक १९ एप्रिल २००८ अन्वये एकूण रु.३००.०० लाख इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून पहील्या हप्त्यापोटी रु.५०.०० लाख (रुपये पन्नास लाख फक्त) एवढी रक्कम संगणक वितरण प्रणालीद्वारे वितरीत करून खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी उपरोक्त रक्कम रु.५०.०० लाख (रुपये पन्नास लाख फक्त) कोषागारातून काढून ती शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या., नाशिक यांना अदा करावी. महामंडळाने केलेल्या खर्चाचा अहवाल आयुक्तालयामार्फत शासनास सादर करावा.

३. सदर खर्च " मागणी क्रमांक : टी - ५, मुख्य लेखाशिर्ष-२४२५ - सहकार- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (१)(१०) शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळास वित्तीय सहाय्य (२४२५ १३५९) ३३ अर्थसहाय्य" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकून तो सन २००८-२००९ मध्ये केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००८०६०२१४४२५३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(सु. सा. चौधरी)
कक्ष अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यां. नाशिक.

महालेखापाल (लेखा परिक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.

वित्त विभाग,(अर्थोपाय) मंत्रालय, मुंबई .३२.

संचालक, लेखापरिक्षा, ऑफिस ऑफ दि डायरेक्टर, ऑडिट सायंटिफिक अॅन्ड कर्मशियल डिपार्टमेंट, १०१, महर्षि कर्वे रोड, मुंबई-४०० ०२०.

क.अ. (का-६ व ७), (का.१) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का.३) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.